

कर्जदाराचे तपशील

अ नु. क्र.	वर्णन	घटक
1	नाव	
2	पॅन क्रमांक	
3	मोबाईल क्रमांक	
4	निवासी पत्ता	
5	बँक खात्याचा तपशील	
6	लाइन आयडी	

मंजुरी पत्र

तारीख:

ग्राहक नाव:

पत्ता:

प्रिय सर/मॅडम,

व्हीझडम फायनान्स प्रा. लि कडून कर्ज/क्रेडिट सुविधेसाठी कृपया तुमच्या आर्थिक सहाय्य अर्ज <<जिफी लाईन आयडी>> चा संदर्भ घ्या. आम्हाला हे कळवण्यास आनंद होत आहे की तुमच्या झिओ फिन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ("जिफी") मार्फत केलेल्या अर्जाप्रती आम्ही रु. _____/-ची मर्यादा मंजूर केली आहे. आर्थिक सहाय्य नियंत्रित करणाऱ्या विस्तृत नियम व अटी खालीलप्रमाणे आहेत.

1	#मंजूर मर्यादा	<<मासिक पगार*12 महीने>>/-
2	ड्रॉडाउनची अनुमति प्राप्त संख्या	मर्यादेच्या कालावधीमध्ये एका पेक्षा जास्त ड्रॉडाउन, मर्यादेच्या उपलब्धतेच्या अधीन
3	व्याजदर % प्र. व.	व्याज असणाऱ्या कर्जाच्या बाबतीत, प्रत्येक ड्रॉडाउनसाठी व्याजाचा दर बदलू शकतो आणि प्रत्येक ड्रॉडाउन करण्यापूर्वी केएफएस मध्ये तपशीलवार माहिती दिली जाईल.
4	व्याज दराचा प्रकार	
5	मर्यादा कालावधी (महिने)	12 महीने
6	उद्देश	वैयक्तिक वापरासाठी
7	प्रक्रिया शुल्क	प्रत्येक ड्रॉडाउनसाठी प्रक्रिया शुल्क वेगळे असू शकते आणि ते शुल्क प्रत्येक ड्रॉडाउन करण्यापूर्वी कर्जाच्या तपशीलांसह सामायिक केले जाईल
8	दंड शुल्क	[लागू प्रक्रिया शुल्काच्या 2x] कर्जदाराकडून विलंबित पेमेंटच्या प्रत्येक महिन्यासाठी
9	बाऊन्स शुल्क	रु.500/- प्रती बाऊन्स (हे तुमच्या बँकेने आकारलेल्या बाऊन्स शुल्काव्यतिरिक्त असेल)
11.	परतफेड वारंवारता	बुलेट परतफेड
12.	देय तारीख	

1	#मंजूर मर्यादा	<<मासिक पगार*12 महीने>>/-
2	ड्रॉडाउनची अनुमति प्राप्त संख्या	मर्यादेच्या कालावधीमध्ये एका पेक्षा जास्त ड्रॉडाउन, मर्यादेच्या उपलब्धतेच्या अधीन
3	व्याजदर % प्र. व.	व्याज असणाऱ्या कर्जाच्या बाबतीत, प्रत्येक ड्रॉडाउनसाठी व्याजाचा दर बदलू शकतो आणि प्रत्येक ड्रॉडाउन करण्यापूर्वी केएफएस मध्ये तपशीलवार माहिती दिली जाईल.
4	व्याज दराचा प्रकार	
5	मर्यादा कालावधी (महिने)	12 महीने
13	मुद्दल आणि व्याजाचे तपशील	*प्रत्येक ड्रॉडाउनसाठी वेगळे असतील

नियम व अटी:

1. ही ऑफर जारी केल्याच्या तारखेपासून 30 कामकाजाच्या दिवसांपर्यंत वैध आहे. व्हिझडम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड ("व्हिझडम") कोणत्याही परिस्थितीत किंवा अन्यथा इतर काही बदल झाल्यास, स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार यातील कोणत्याही नियम व अटी मागे घेण्याचा आणि/किंवा त्यात सुधारणा करण्याचा अधिकार राखून ठेवते.
2. या मंजूरी पत्रामध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही गोष्टीला कोणत्याही पक्षाच्या बाजूने किंवा विरुद्ध कोणतेही अधिकार किंवा दायित्व किंवा व्याज निर्माण केले जात नाही आणि कर्जदार व्हिझडमद्वारे आवश्यक असलेल्या योग्य कर्ज दस्तऐवजांची अंमलबजावणी करण्यास जबाबदार असतील.
3. *मुद्दल आणि व्याज/शुल्क यांचे तपशील व्यवहार विशिष्ट मुख्य तथ्य निवेदन "केएफएस" मध्ये प्रदान केले जातील, जे कर्ज काढल्यानंतर कर्जदाराला जारी केले जाईल.
4. हे मंजूरी पत्र कर्जदार आणि कर्जदाते यांच्यात अंमलात आणलेल्या मास्टर कराराच्या आणि प्रत्येक ड्रॉडाउनच्या वेळी कर्जदाराला जारी केली जाणारी मुख्य तथ्य निवेदने यांच्या संयोगाने लक्षात घेतला जाईल.
5. कर्जदार घोषित करतो की त्याला/तिला इंग्रजी भाषा समजते आणि त्यांना या मंजूरी पत्राच्या अटी स्पष्टपणे समजल्या आहेत.
6. #मंजूर मर्यादा एका वर्षाच्या कालावधीत वापरली जाईल आणि दरमहा कमावलेल्या वेतनाशी जोडली जाईल. ग्राहक केवळ मासिक स्तरावर कमावलेल्या वेतनाच्या मर्यादेपर्यंतच पैसे काढण्यास पात्र असतील.

व्याज दर तर्क

प्रत्येक ग्राहकासाठी जोखमीच्या श्रेणीकरणाचे मूल्यांकन करण्यासाठी विचारात घेतलेला दृष्टीकोन/ घटक पुढील प्रमाणे आहेत:

- प्रोफाइल, आर्थिक स्थिरता आणि बाजारातील प्रतिष्ठा
- क्रेडिट इतिहास आणि संबंध कालावधी
- एकूण ग्राहक उत्पन्न, भविष्यातील संभाव्यता, कॅश फ्लो आणि इतर आर्थिक वचनबद्धतेवर आधारित परतफेड क्षमता
- संबंधित ग्राहक विभागातील व्याज, डीफॉल्ट जोखीम
- आरबीआय मार्गदर्शक तत्वे, इतर कायदे किंवा इतर कोणतेही घटक प्रत्येक केस आधारावर, जसे लागू आहेत.
- इतर (असल्यास)

व्याज दराची गणना करण्यासाठी विचारात घेतलेल्या घटकांची कंपनीच्या व्याजदर धोरणामध्ये तपशीलवार माहिती दिली आहे, जी येथे पहिली जाऊ शकते- <https://whizdmfinance.com/interest-rate-policy>

वितरणाचे वेळापत्रक, व्याजदर, सेवा शुल्क, प्रीपेमेंट शुल्क इत्यादींसह नियम व अटींमधील कोणताही बदल कर्जदाराला वेळोवेळी ईमेलद्वारे सूचित केला जाईल आणि केवळ भविष्यलक्षी प्रभावी असेल.

एसएमए आणि एनपीए वर्गीकरणाचे उदाहरण खालील लिंकवर पाहता येईल- <https://whizdmfinance.com/customer-education-literature>

व्हिझडम फायनान्स प्रा लि.

हे सिस्टीमद्वारे जनरेट केलेले पत्र आहे आणि त्यावर कोणत्याही स्वाक्षरीची आवश्यकता नाही.